

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार
सन २०२१-२२ साठी स्थानिक स्वराज्य संस्थाना
देण्यात येणा-या (टाईड/अनटाईड) अनुदानाच्या
वितरणाबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : पंविआ -२०२१/प्र.क्र.८५/वित्त-४

बांधकाम भवन, २५, मझबान पथ,

मंत्रालय, मुंबई- ४०० ००९.

दिनांक : २० जुलै, २०२१

शासन परिपत्रक

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १ एप्रिल, २०२० ते ३१ मार्च, २०२५ या कालावधीत केंद्र शासनाकडून राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला मूलभूत/ बेसिक अनुदान (अनटाईड) व बंधित अनुदान (टाईड) या दोन प्रकारच्या अनुदानाच्या स्वरूपात निधी देण्यात येणार आहे. प्रस्तुत अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

सन २०२०-२१ मध्ये पण १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत मूलभूत/ बेसिक अनुदान (अनटाईड) व बंधित अनुदान (टाईड) या दोन प्रकारच्या अनुदानाच्या स्वरूपात प्राप्त झाल्याल्या निधी ५०-५०% या प्रमाणात विभागण्यात आला होता. पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांचे दिनांक. २४.५.२०२१ च्या पत्रानुसार सन २०२१-२२ साठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत बंधित अनुदान (टाईड) ६०% आणि मूलभूत/ बेसिक अनुदान (अनटाईड) ४०% या प्रमाणात विभागण्यात आले आहे. त्यानुसार सदर प्रमाणात खर्च करण्यात यावा आणि निधी वाटप (Fund Allocation) चा सुधारित प्रस्ताव दिनांक. ३०.७.२०२१ पर्यंत द्यावा. तसेच ग्रामपंचायत विकास आराखडा सुधारित करून “प्लॅन प्लस” वर अपलोड करण्याबाबत कारवाई करण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक क्र.२०२१०७१५१७४००७४१२०असा आहे.

महाराष्ट्राचेराज्यपालयांच्याआदेशानुसारवनावाने,

(प्रविण जैन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) विभागीयआयुक्त (सर्व)
- २) जिल्हाधिकारी (सर्व)
- ३) मुख्यकार्यकारीअधिकारी, जिल्हापरिषद (सर्व)
- ४) उपमुख्यकार्यकारीअधिकारी (ग्रापं), जिल्हापरिषद (सर्व)
- ५) मुख्यलेखा व वित्त अधिकारी, जिल्हापरिषद (सर्व)
- ६)सरपंच (सर्व)
- ७) अवर सचिव (पं.रा.-६), ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई
- ८) निवडनस्ती (वित्त-४)